



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

क्र. २८] सोमवार, दिनांक ३ सप्टेंबर २०१८ : भाद्रपद १२, शके १९४० [किंमत ०.०० रु.]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा :

- या कार्यालयाचे आदेश क्रमांक २०१८/नपाप्र/नपनि/नपनि/का-१/सीआर-१७ दिनांक २६/०७/२०१८
- मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचे आदेश क्र.२०१८/नपाप्र/निवडणूक/काविप्रकरण क्र.०१,०२,०४,०५,०६ न्यायनिर्णय दिनांक २७/०८/२०१८

आदेश

क्रमांक २०१८/नपाप्र/नपनि/नपनि/का-१/टे-७/सीआर-१७.- नगरपरिषद किनवट सार्वत्रिक निवडणूक-२०१७ ही दिनांक १३/१२/२०१७ रोजी घेण्यात आली. सदर निवडणूकीचा निकाल दिनांक १४/१२/२०१७ रोजी जाहिर करण्यात आला आहे.

सदर निवडणूकीमध्ये निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत निवडणूकीमध्ये केलेल्या खर्चाचा हिशोब मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांनी

विहित केलेल्या पद्धतीने खर्च सादर न केल्यामुळे या कार्यालयाचे उक्त वाचा क्र.१ च्या आदेशान्वये नगरपरिषद किनवटचे १. श्री खान साजिद खान निसार खान, श्रीमती अनुसया मधुकर अनेलवार, ३. श्रीमती नसीम ए.लतीफ, ४. श्री कैलास रामराव भगत, ५. श्रीमती हाजी खान शहरबानो निसारखान या ०५ सदस्यांना निवडणूकीचा खर्चाचा हिशोब विहित मुदतीत सादर न केल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १६ (ड) मधील तरतूदीनुसार अनर्ह ठरवून उक्त अधिनियमातील कलम ४४ (१) (अ) नुसार सदर सदस्यांना त्यांचे पदावधीतील उर्वरीत कालावधीकरीता सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह ठरविण्याबाबतचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.

सदर आदेशाविरुद्ध उपरोक्त ०५ सदस्यांनी मा.विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचेडे अपिल दाखल केले असता सदर अपिलावर मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी उक्त वाचा क्रं.२ अन्वये प्रकरणात न्यायनिर्णय देवून संबंधिताचे अपिल मान्य केले आहे. त्यानुसार उक्त वाचा क्रं.२ मधील आदेशाचे अंमलबजावणीस्तव खालील नमूद सदस्य हे नगरपरिषद किनवटचे पूर्वलक्षीप्रभावाने कार्यरत सदस्य असल्याचे जाहिर करण्यात येत आहे.

अ.क्र.	सदस्याची नावे	प्रभाग क्रं. व जागा	जागा राखीव असेल तर कोणासाठी
१.	आनेलवार अनुसया मधुकर	२-अ	अनुसूचित जाती (महिला)
२.	खान साजिद खान निसार खान	४-ब	सर्वसाधारण
३.	हाजी खान शहरबानो निसार खान	८-ब	सर्वसाधारण (महिला)
४.	भगत कैलास रामराव	९-अ	अनुसूचित जाती
५.	नसीम अ लतीफ	९-ब	सर्वसाधारण (महिला)

दिनांक : ०१/०९/२०१८

ठिकाण : नांदेड

जिल्हाधिकारी, नांदेड .

औ. भाग-१-अ (असा.)-१

१

प्रकाशक, मुद्रक व संपादक: व्यवस्थापक, श्री. अजय शिवाजी गंगावणे, शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद यांनी शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद येथून प्रकाशित केले.